



## सहसंचालक, तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय,

शासकीय तंत्र निकेतन परिसर, गाडगे नगर, अमरावती ४४४ ६०३

E-mail:-roamravati.dte@gmail.com

Ph.No. :(०७२१) २५७३०२७, २५७२५७७

Website: www.jdroamt.org

Fax No. : (०७२१) २५७ ७९१३

परिपत्रक

क्रमांक विकाअ/शिक्षण/योगदिन/२०१६/2237

दिनांक:- १८/०६/२०१६

प्रति,

प्राचार्य,

सर्व शासकीय/ अशासकीय/ विनाअनुदानीत/पदवी पदविका,

अभियांत्रिकी/औषधनिर्माणशास्त्र/तंत्रनिकेतन,

अमरावती विभाग, अमरावती.

**विषय :- आंतरराष्ट्रीय योगदिन दि.२१ जून २०१६ कार्यालयामध्ये साजरा करण्याबाबत**


संदर्भ :- १. शासनप.पत्रक क्र.संकीर्ण३०१६/प्र.क्र.९६/क्रीयुसे१. दिनांक ०८/०६/२०१६

२. मा. संचालक तंत्र शिक्षण,म.रा.,मुंबई यांचे प.क्र.२/एनजिसी/२०१६/१०८०,दि.१०/०६/१६

उपरोक्त संदर्भाकित शासन परिपत्रकान्वये २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन घोषित केलेला आहे. दुस-या जागतिक योगदिनाचे आयोजन दि. २१/०६/१६ रोजी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन विभागातील अधिकारी/कर्मचारी व विद्यार्थी यांना मोठ्या प्रमाणावर सामावून घेऊन करावयाचे आहे.

त्याअनुषंगाने आपल्या संस्थेतील अधिकारी/कर्मचारी व विद्यार्थी/विद्यार्थीनी यांना सुचित करावे. तसेच पावसाळा सुरु होण्याची शक्यता लक्षात घेऊन नियोजित कार्यक्रमामास अडथळा येऊ नये व सहभागी होणा-यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी योग्य ती जागा निवडण्यात यावी. त्याबाबतचा अनुपालन अहवाल सादर करावा.

सहपत्र- सोबत जोडल्या

  
सहसंचालक तंत्रशिक्षण  
वि.का.अमरावती



# तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य,

३, महापालिका मार्ग, पत्र पेटी क्रमांक १९६७, मुंबई ४०० ००१.

दूरध्वनी ९ ३०२३३४४७/४२२/४९१

फॅक्स -२२६९ २१०२/२२६९००७.

E-Mail: dtedesk2@gmail.com Internet: http://www.dte.org.in

महत्वाचे

क्र.२/एनजीसी/योगदिवस/२०१६/७८०

दिनांक : 10 JUN 2016

प्रति,  
सहसंचालक,  
तंत्र शिक्षण,  
विभागीय कार्यालय,  
मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद,  
अमरावती व नागपूर

विषय : २१ जून हा 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' म्हणून साजरा करणेबाबत

संदर्भ : मा. पंतप्रधान महोदय, भारत सरकार यांचे दि.१/०६/२०१६ रोजीचे पत्र.

संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा "आंतरराष्ट्रीय योग दिवस" म्हणून जाहीर केलेला असून त्याअनुषंगाने भारत सरकारने निर्देशास अनुसरून २१ जून हा दिवस सर्वत्र साजरा करण्याचे ठरविले असून त्यानिमित्ताने, चंदीगढ येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे. संदर्भित पत्रान्वये सर्व व्यावसायिक अभ्याक्रम राबविणा-या संस्थामध्ये दि. २१ जून, २०१५ हा दिवस योग दिवस साजरा करण्यास मा.पंतप्रधान महोदयांनी सूचित केले असून सदर पत्राची प्रत सोबत जोडली आहे. त्यासोबत आयुष मंत्रालय, भारत सरकार यांचे योग दिवस कार्यक्रमाच्या रुपरेषेचे पत्र जोडले आहे.

आपणांस सूचित करण्यात येते आपल्या कार्यक्षेत्र येणा-या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सर्व संस्थान्ना आपले स्तरावरून संदर्भित पत्र अग्रेषित करून त्यात नमूद केल्यानुसार कार्यवाही करण्यास आपले स्तरावरून सूचित करण्यात यावे.

तसेच पावसाळा सुरु होण्याची शक्यता लक्षात घेऊन नियोजित कार्यक्रमास अडथळा येऊ नये व सहभागी होणा-यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी योग्य ती जागा निवडण्यात यावी जेणेकरून कार्यक्रम यशस्वी पार पाडला जाईल. सदर राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये सर्व संस्थानी सहभागी होण्यासाठी आपल्या स्तरावरून प्रोत्साहित करून त्याचा एकत्रित कार्यपालन अहवाल उलट टपाली सादर करण्यात यावा.

प्रिदाग/  
आरम्भ  
17/6  
17/6  
9/6/16

3526 17/6/16

(डॉ. सुभाष महाजन)  
संचालक

तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई

प्रत: १० कार्यालय अधिकारी, का.क्र. २ अ व १० यांना माहितीकरिता






सत्यमेव जयते

प्रधान मंत्री

Prime Minister



Pl. ensure proper  
planned action  
on 1, 2, 3

New Delhi  
June 1, 2016

Dear Shri Devendra ji,

JK  
7/6  
DS (Sports)

I am writing to you in the context of the second International Day of Yoga to be observed on June 21. The events that were organized by the Government of India to mark the first International Day of Yoga across the world, on the same date last year, were a grand success. The mass yoga demonstration at Rajpath, New Delhi was a historic event. The event was able to portray yoga as a symbol of the rich cultural heritage of India and a significant tool for preventive healthcare.

However, the International Day of Yoga is not simply an event. It is a way of making yoga an integral part of our lives. It is a means of popularising yoga among the masses, across social strata, in different age groups, so that we can enhance our mental and physical well-being. It is towards this end that I solicit your support.

It has been decided to take forward the momentum generated last year with greater and more active participation of all sections of the society, particularly the youth. This year, the national event of mass yoga demonstration will be held at Chandigarh on June 21. Similar events will also be held all across the nation and the world. All our efforts should be made to make it a people's programme by highlighting the benefits of yoga for better physical and mental health, and social harmony.

The Ministry of AYUSH has designed a common yoga protocol for this event. I am enclosing with this letter, a booklet and a DVD on this protocol. Copies of these, in Hindi, English and other regional languages, have been widely distributed and are also available on the website/portal of the Ministry at [www.ayush.gov.in](http://www.ayush.gov.in).

Along with the mass yoga demonstration at Chandigarh, we aim to organize similar mass demonstrations at the State, District, Block and Panchayat levels. Each state has been requested to plan its activities in tandem with the national effort.

Contd...2/-

Handwritten signature/initials